

1. भोग 1) गभीरभोगभुजग UTTARARĀMAK. (ed. Cow.) 43, 5. die ältere Ausg. 32, 24 गभीरघोरभुजग. Am Ende lies भोगवत् st. भोगवत्.
भोगदत्ता f. N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 72, 205.
1. भोगवत् 1) नाग R. 7, 104, 5. — 3) b) KATHĀS. 92, 10. ein Name von Uḡḡajini im Zeitalter Dvāpara 83, 6. — c) BUĀG. P. 10, 70, 44.
2. भोगवत् 1) वशे बलवतो धर्मः सुखं भोगवतामिव MBH. 12, 4812. — 4) भोगवती f. Bez. des Nachttheils des 2ten lunaren Tages Ind. St. 10, 297.
- भोगवर्मन् N. pr. eines Kaufmanns KATHĀS. 54, 165.
2. भोगिन् 4) f. भोगिनी Bez. einer Art von Heroine: सुशीला लघुसमाना मृदुनात्युद्धता तथा । मध्यस्था निभृता नात्ता भोगिनीति हि सा स्मृता ॥ BHAR. NĀTJAC. 34, 29.
- भोग 1) adj. auch den Genüssen fröhnd, ein genussreiches Leben führend BUĀG. P. 10, 88, 1; vgl. भूरि°.
- भोजकट BUĀG. P. 10, 61, 19. pl. Ind. St. 10, 175.
- भोजन 3) c) Z. 4 füge RV. vor 4, 36, 8 hinzu.
- भोजनभूमि f. Speiseplatz, der Ort, wo man speist, KATHĀS. 110, 132.
- भोज्य BUĀG. P. 10, 83, 41.
- भौत 1) b) KATHĀS. 63, 163. 182. 63, 152. 171. fgg. 187. 189. fgg. 195. 197. 200. राज° ein Einfaltspinsel von Fürst 61, 219. जल° einer, der seine Dummheit in Bezug auf Wasser an den Tag legt, 61, 241. धातु° 244. 247. मार्जार° 63, 177.
- भौतिक adj. = भौत 1) b) KATHĀS. 63, 195. मार्जार° 158.
1. भौतिक 1) von den Wesen kommend: दुःख BUĀG. P. 11, 23, 40. = दुर्जनादिकृत Comm.
2. भौतिक 2) = भौत 1) b); vgl. भौतिक.
1. भौम 1) Z. 9 lies ब्रह्मन् st. ब्रह्मन्. — 2) d) Bez. des 27ten Mubārta Ind. St. 10, 296.
- भौवन 2) Sādhana RV. ANUKR.
1. भ्रंप् 3) क्रोडामर्कटपोताय कृस्तभ्रष्टाय रत्निषाम् entkommen KATHĀS. 73, 26.

- वि 4) भवन्नो विभ्रष्टः KATHĀS. 73, 9.
- भ्रंश 2) विद्यानाम् KATHĀS. 52, 176. 394. — 4) in der Dramatik das Sichversprechen in der Aufregung SĀH. D. 434. 435.
1. भ्रञ्ज्, तिलान्भृष्टा KATHĀS. 61, 8. — caus. भर्जिता क्वथिता धाना BUĀG. P. 10, 22, 26. कालभर्जितभगा zu Nichte gemacht 82, 29.
- भव vgl. भवभर्जन.
- भ्रम् caus. 1) मङ्गलग्नः पौरिश्चाम्यमाणः KATHĀS. 63, 24. Am Schluss hinzuzufügen: स्वोद्घोषणां च ततो भ्रमयो चकार KATHĀS. 113, 99. — 2) आमयापो गदाम् R. 7, 32, 46. — 3) verwirren: नूनं भूनेन केनचित् । धामितो ऽहं दृशं कृत्वा KATHĀS. 62, 67. चैन्यं भ्रमयति UTTARARĀMAK. 17, 5 (23, 8). — intens. ब्रम्भयमाणः umherirrend KATHĀS. 104, 218.
- उद् 1) (विन्ध्यम्) भ्रमिवाविष्टमुद्रात्तमिव मेदिनीम् hervorgeschossen aus der Erde R. 7, 31, 14.
- परि 2) KATHĀS. 52, 186.
- प्र. भ्रम्बुधौ । प्रभेतुः प्रवृक्षो KATHĀS. 101, 180.
- वि caus.: विभ्राम्यमाणो ऽपि वीरो विद्विः सुदारूपैः । न स तत्रास KATHĀS. 108, 200.
- सम् umherirren, umherschweifen KATHĀS. 90, 40.
- भ्रम 1) das Durchstreichen, Durchwandern: पुर° KATHĀS. 37, 13. नगर° 61, 205. das sich-hinundher-Bewegen: °चम्रभमा adj. 39, 42.
- भ्रमण 1) a) das Durchstreichen, Durchwandern, Besuchen: तीर्थादि° KATHĀS. 86, 60. — b) das Schwingen: गोपुच्छ° BUĀG. P. 10, 6, 19.
- भ्रमर् 1) a) व्यावृत्तनेत्रभ्रमरा adj. KATHĀS. 52, 152.
- भ्रमर्क 3) f. भ्रमरिका das Hinundhergehen: °दृष्टि ein hinundhergehender Blick BUĀG. P. 10, 46, 41.
1. भ्रञ्ज् mit सम् funkeln, glänzen: संभ्रान्तकौस्तुभ BUĀG. P. 11, 27, 39. भ्रान्जिन्, भार्याद्वयभ्रान्जिना । पुत्रेण KATHĀS. 119, 212.
- भ्रातृत्व R. 7, 34, 42.
- भ्रात्रेय m. = भ्रात्रीय BUĀG. P. 10, 49, 9. 71, 39.
- भ्रमण 1) BUĀG. P. 10, 18, 12.

म

- मंक् caus. Z. 6, zu मामकान उक्थपात्रम् vgl. u. 1. मक् 3).
- मकरकटी f. N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 37, 79. fgg.
- मकरन्द 3) N. pr. eines Lustgartens in Uḡḡajini KATHĀS. 121, 5. — Vgl. माकरन्द.
- मकरन्दकाणाम्, °पते Blumensafttropfen darstellen, diesen gleichen Verz. d. Oxf. H. 316, a, No. 731.
- मकरन्दिका f. N. pr. der Tochter eines Vidjādharma KATHĀS. 59, 117.
- मलिक Z. 4 lies 11, 2, 2 st. 11, 1, 2.
- मखापेत (मख + अ°) m. N. pr. eines Rākshasa BUĀG. P. 12, 11, 44.
- मगध 3) f. आ die Stadt der Magadha Ind. St. 10, 317.
- मङ्गच्य (s. u. मङ्गर्) n. impers. unterzutauchen, in's Wasser zu gehen: मयि मये ऽत्र मङ्गच्यं देवेनैतमनु ध्वजम् KATHĀS. 81, 72.
- मङ्गु 1) KATHĀS. 71, 282.
- मङ्गल 3) c) N. pr. eines Mannes R. 7, 43, 2. — 4) b) KATHĀS. 53, 170.
- मङ्गलगिरि vor मङ्गलचण्डिका und मङ्गलच्छाय zu stellen.

- मङ्गलघट m. N. pr. eines Elephanten KATHĀS. 51, 160.
1. मङ्गलायन BUĀG. P. 11, 30, 9.
- मङ्गल्य 2) a) Aegle Marmelos (nach BALLANT). SĀH. D. 282.
- मञ्ज्, मञ्जितुम् unterstinken KATHĀS. 52, 324. — caus. 288. — des. vgl. मिमञ्जा fgg.
- उद् 1) AV. 10, 4, 4. — caus. auftauchen lassen, oben tragen nach STENZLER; vgl. Z. d. d. m. G. 9, 663.
- नि 1) AV. 10, 4, 4.
- मञ्च 2) KATHĀS. 93, 49.
- मञ्चक 2) KATHĀS. 72, 26. 93, 53.
- मञ्जुघोष 3) adj. einen lieblichen Ton von sich gebend BUĀG. P. 10, 15, 3.
- मञ्जुमती f. N. pr. einer Fürstin KATHĀS. 71, 34.
- मटका (aus मृत्क entstanden; vgl. भट) Leichnam KATHĀS. 99, 5. 48.
- मडवराड्य vgl. मारवराड्य.
- मण्, स्तनितमणित्तादि सुरते SĀH. D. 225, 4.